

प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथील  
प्रलंबित देयके अदा करण्यास मंजूरी  
देण्याबाबत.....

**महाराष्ट्र शासन**  
**सार्वजनिक आरोग्य विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: प्रशामा-२०२३/प्र.क्र.९५/आरोग्य ३अ**  
गो.ते.रुग्णालय संकुल, दहावा मजला, संकुल इमारत  
मंत्रालय, मुंबई ४००००९  
दिनांक : २८ मार्च , २०२३

**वाचा :-** संचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांचे पत्र क्रमांक : आआसे/माआ/टे-४/  
अन्वेषणप्रमाणपत्र/३२२९/२३ दिनांक ०९.०३.२०२३

**प्रस्तावना :-**

प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे यांनी मे.महाराष्ट्र स्टेट को.ऑप कन्झ्युमर्स फेडरेशन.लि मुंबई व मे.नेकॉफ इंडिया लि.मुंबई यांचे कडुन सन २०१९-२० व सन २०२०-२१ मध्ये रुग्णालयाकरीता नित्योपयोगी व किरकोळ वस्तुंची खरेदी केली होते. सदर प्रलंबित देयकांना मंजूरी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे .

**शासन निर्णय :-**

प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे यांनी सादर केलेले मे.महाराष्ट्र स्टेट को.ऑप कन्झ्युमर्स फेडरेशन.लि मुंबई यांचे रु.६,५३,३५०/- व मे.नेकॉफ इंडिया लि.मुंबई यांचे रु.१,९७,२७३/- असे एकुण रक्कम रुपये ८,५०,६२३/- (अक्षरी रु.आठ लक्ष पन्नास हजार सहाशे तेवीस फक्त) इतक्या रक्कमेचे प्रलंबित देयक अदा करण्यास खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे. -

अ.क्र	खर्चाची बाब	देयक क्र	वर्ष	देयक दिनांक	रक्कम
मे.महाराष्ट्र स्टेट को.ऑप कन्झ्युमर्स फेडरेशन.लि मुंबई व मे.नेकॉफ इंडिया लि.मुंबई					
१	कार्यालयीन खर्च ( माकडछाप दंतमंजन)	HO/१९-२०/१५५	२०१९-२०	दि.३१/०३/२०२०	रु.१,२०,०००/-
२	कार्यालयीन खर्च (लाईफबॉय सोफ,वॉशिंग)	HO/१९-२०/१४२	२०१९-२०	दि.३१/०३/२०२०	रु.५,०३,३५०/-

	पावडर आईड, व्हिल पावरडर, आडोपिक पावडर, खोबरेल तेल, कंगवे, शेविंग सोप गोदरेज, पेन्सिल सेल)				
३	कार्यालयीन खर्च (गोदरेज लॉक-७ लिक्वर)	HO/१९-२०/१७१	२०१९-२०	दि.३१/०३/२०२०	रु.३०,०००/-
<b>मे.नेकॉफ इंडिया लि.मुंबई</b>					
४	कार्यालयीन खर्च (आंघोळीचा साबण १२५ ग्रॅ. प्र.नग, खोबरेल तेल)	१४	२०२०-२१	दि.३०/०६/२०२०	रु.१,९७,२७३/-
	<b>एकुण</b>				<b>रु.८,५०,६२३/-</b>

२. प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथील मे.महाराष्ट्र स्टेट को.ऑप कन्झ्युमर्स फेडरेशन.लि मुंबई व मे.नेकॉफ इंडिया लि.मुंबई यांचे प्रलंबित देयक अदा करण्यास खालील अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.

- १) देयक अदा करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय अधीक्षक यांनी, सदर देयक यापूर्वी अदा करण्यात आले नसल्याची पडताळणी करून खात्री करावी व तसे प्रमाणित करावे.
- २) प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथील उक्त ०१ वर्षावरील प्रलंबित देयकांना मान्यता देण्यात येत असून याव्यतिरिक्त संबंधित देयकांचा अचूकपणा, देयके पूर्वी अदा करण्यात आलेली नाहीत इत्यादी सर्व मुद्दे व वैधानिक बाबींची जबाबदारी संबंधित वैद्यकीय अधीक्षक यांची राहिल .
३. सदर प्रस्तावावरील खर्च १३-कार्यालयीन खर्च (२२१००२१७/ २२१००२९१) या लेखाशीर्षाखालील मंजूर असलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.
४. सदर शासन निर्णय वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक विअप्र-२०१३/प्र.क्र. ३०/२०१३ विनियम, भाग-२, दि. १७.०४.२०१५ मधील भाग पहिला, उपविभाग-एक मधील अनुक्रमांक ६, नियम क्रमांक ४० अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०३२७२१३८४७५३१७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ. मा. आत्राम)

सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. महालेखापाल, (लेखा परिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र- १/ २, मुंबई/ नागपूर.
२. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.
३. संचालक (१), आरोग्य सेवा, मुंबई.
४. उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे
५. वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे
६. जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे
७. अवर सचिव, (अर्थसंकल्प शाखा), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. निवडनस्ती (आरोग्य-३ अ).